

मनस्वी चित्रकार कल्याण शेते

- कल्याण भिकाजी शेते यांचा जन्म चौसाळा जि.बिड येथे दि 3-11-1938 रोजी झाला.
- शालेय शिक्षण सिटी हायस्कूल सांगली येथे झाले.
- सन 1954-1956 पर्यंत सर्वोदय हायस्कूल, सांगली येथे कलाशिक्षक म्हणून नोकरी केली.
- तात्याराव वेदपाठक यांच्या कलाभुवन सांगली संस्थेत आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर सन 1969-70 या काळात स्वतंत्र चित्रकार म्हणून व्यवसाय सुरु केला.
- संस्कार भारती या अखिल भारतीय कलासाहित्य समावेशक संस्थेसाठी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

मिळालेले सन्मान - गौरव

- सन 1999 मध्ये त्यांनी काढलेल्या पोट्रेटसचे प्रदर्शन संस्थेकडून भरविण्यात आले आणि तत्कालिन उपजिल्हाधिकारी श्री. मनोहर बेलवलकर यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
- पद्मभूषण वसंतदादा पाटील, विष्णू अण्णा पाटील, रा.स्व. संघाचे अध्यक्ष शेषाद्री , डॉ अनंतराव आठवले (स्वामी वरदानंद भारती) चित्रपट कलाकार व चित्रकार चंद्रकांत मांडरे, कृपामयीचे डॉ देबसिकदार, ह.भ.प बाबा महाराज सातारकर, कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगलीचे ना.वा. भावे, सांगलीतील देवल स्मारक, टिळक स्मारक मंदिर, श्रीसमर्थ सज्जनगड, गोंदवलेकर महाराज गोंदवले यांचे वतीने सन्मान व पुरस्कार मिळाले. शरद पवार यांचे हस्ते चित्रांचा गौरव.

कल्याण शेतेच्या कुंचल्यातून निर्माण झालेल्या चित्रकलाकृतीं

- रुक्मिणी स्वयंवर या नाथांच्या पोथीवर आधारित प्रसंगचित्रे पंढरपूर रुक्मिणी मंदिरात आहेत.
- गोरटे जि. नांदेड दासगणू महाराज आश्रम येथे एकनाथ, चोखामेळा, नामदेव तुकाराम, शंकराचार्य व्यासमुनी अशी संत चित्रे काढलेली आहे.
- बाबामहाराज सातारकर लिखित तुकाराम गाथेतील चित्रे तसेच प. पू. गोंदवलेकर महाराज व त्यांचे भक्तगण अशी दोन चित्रे गोंदवले येथे आहेत.
- डेरवण येथे दिगंबरदास महाराज, वालावलकर यांचे चित्र
- पावस ध्यान मंदिरात संताची चित्रे.
- सांगली टिळक मंदिरात लोकमान्य टिळकांचे पूर्णाकृती चित्र तसेच कृष्ण अर्जूनाचे रथावरील चित्र
- वसंत बजार मार्केट कमिटी, वॉलचंद कॉलेज, श्रीक्षेत्र नृसिंह वाडी येथील महादबा पाटील यांचे पूर्ण चित्र
- तसेच वेलणकर मंगल कार्यालयात भव्य तैलचित्र
- शाळा कॉलेजमध्ये शास्त्रज्ञांची चित्रे, भांडारकर संस्था पुणे येथे त्यांनी काढलेली चित्रे, तसेच अनेक ठिकाणी त्यांनी काढलेली चित्र भिंतीची शोभा वाढवित आहेत.
- दि. 1 ऑगस्ट 2004 रोजी या मनस्वी चित्रकाराचा मृत्यू झाला.